

(Formerly known as Hindustan Hardy Spicer Limited)

Regd.Office & Plant.

Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik-422 010. Maharashtra, INDIA.

Tel TaleFax : (0253) 2382118 : 91-0253-2382528 : www.hhardys.com

Website

: L29300MH1982PLC028498

Date: 18th June, 2023

To,

The General Manager DCS-CRD **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai-400001

Scrip Code: 505893

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper Clipping regarding the proposed transfer of dividend and Equity Shares of the Company to IEPF authorities in respect of which the beneficial owner has not encashed any dividend warrant during last seven years, published in The Free Press Journal (English) and Navashakti (Marathi) on 17th June 2023 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you

Yours Faithfully,

For HINDUSTAN HARDY LIMITED

Sunita Nisal

Qunita,,

Company Secretary/Compliance Officer

Retail Asset Small and Medium Enterprises City Credit Centre (RASMECCC) Sharda Terraces, Ground Floor, Plot No. 65, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614 Phone: 022- 27576481. DEMAND NOTICE

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice on 30.05.2023 compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentions porrower/guarantors demanding outstanding amount within 60 days from the issue of the said notice, mentioned as per details. Demand notice were returned undelivered refused. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower/Guarantors

Description of Property Mortgaged Mr. Ashik Wahid Khan Flat No.203, 2nd Floor, (Adm. 438.68 sq.mtr carpet area), Mountain View Residency Phase 1, S.No.4, Plot No.1, Near Nityanand Ashram Village, Varose Khopoli, Khalapur, and Mrs. Seema Ashik Khan (Loan A/c

Raigad - 410203 orrower/Guarantors are hereby informed that Authorised Officer of the Bank shall und ovision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgage operty/Secured Assets as mentioned above if the Borrower/Guarantors do not pay the amou rmed that Authorised Officer of the Bank shall und is mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The 3 orrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the bank. This public notice is to be treated as notice u/s. 13(2) of the SARFAESI Act, 2002. rower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) from the ndersigned on any working day in case notice sent by Regd. Post not received by them.
ate: -17.06.2023 Place: - Panvel Authorised Officer: State Bank of Ind

HINDUSTAN HARDY LIMITED

(CIN : L29300MH1982PLC028498,) Tel No. : 0253-2382018, Fax No. 0253-2382528,

NOTICE

TRANSFER OF SHARES OF THE COMPANY TO

DEMAT ACCOUNT OF THE AUTHORITY

This Notice is published pursuant to the provisions of Section 124 of th

ompanies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protecti

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 a amended (hereinafter referred to as "the Rules")

The said Act and the Rules, amongst other matters, contain provisions for

transfer of all shares in respect of which the beneficial owner has not encashe any dividend warrant during last seven years to the DEMAT Account of th

Accordingly, a specific communication to the concerned shareholders who

shares are liable to be transferred to DEMAT Account of IEPF is being ser

at their latest available address with the Company under the said Rules for

taking appropriate action(s). The Company has uploaded Full details of such shareholders and shares due for transfer to DEMAT Account of IEPF on its

rebsite www.hhardys.com Shareholders are requested to refer to the web-lin

https://www.hhardys.com/ investorinformation.php to verify the details

Notice is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act 2013 read with the Rules, the Company would be transferring all shares i respect of which the beneficial owner has not encashed any dividend warranduring last seven years to the DEMAT Account of IEPF.

The shareholders holding such shares in physical form which stand registered in the share will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

The shareholders may further note that the details uploaded by the compan on its website should be regarded and shall be deemed adequate notice i

respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpos of transfer of shares to DEMAT Account of IEPF pursuant to the said Rules

n respect of shares held in Demat Form necessary corporate action shall b

nitiated by the Company for transfer of shares to DEMAT Account of IEPF a

The concerned shareholders may note that, upon such transfer, they can claim

the said shares along with dividend(s) from IEPF for which a separate application has to be made to the IEPF in Form IEPF-5, as prescribed under the Rules and th

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by September 23rd, 2023, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the

DEMAT Account of IEPF by the due date as per procedure stipulated in the Rule

n case you need any information/clarification, please contact Registrar an Transfer Agent of the Company viz. M/s. Satellite Corporate Services Pvt. Ltd

Office No. 106 & 107, Dattani Plaza, East West Compound, Andheri Kurla, Roac Safedpul, Sakinaka - Mumbai - 400 072.Tel.: 022 - 28520461 / 462 Email Ic

बैंक ऑफ़ बड़ोदा

Bank of Baroda

NICIO CE

same is available at IEPF website i.e. www.iepf.gov.in

vestor Education and Protection Fund Authority("IEPF").

SCHEDULE HEREINAFTER REFERRED TO AS: Flat bearing No.4802 of area admeasuring 1370 sq. fts. carpet area on 38th Habitable Floor, Wing-A alongwith Three Stilt Car Parking bearing no. 41, 150 & 151 on 4th Leve Podium in the building known as 'One Avighna Park' of One Avighna Park Co-operative Housing Society Ltd, Mahadev Palav Marg, Curry Road, Mumbai - 400012 situated, lying and being at C.S. Nos.71 (Part), 72, 772, 213/74 & 214/74 now amalgamated in single C.S. No.77 of Parel Sewri Division within the Registration District of Mumbai city togethe entitlement to hold shares to be issued by the aforesaid Society in respect of the

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given to the public at large that my clients are negotiating to purchase

the Residential Premises more particularly referred in the Schedule hereunder writte

from owners 1) Mr. Mitun Rameshbhai Varia, 2) Mrs.Tejal Mitun Varia & 3) Mr

Rameshbhai Varia (Said Owners). Said Owners further represented that aforesaid Flat is exclusively owned, seized and possessed by them and share Certificate pertaining to the

All persons having any right, title, claim, interest in respect of the above referred Property

more particularly described in the schedule hereunder written by way of sale, exchange mortgage, gift, trust, charge, maintenance, inheritance, possession, lease, lien o

otherwise of whatsoever nature are hereby requested to make the same known in writin

o the undersigned having his Address at 101/102/103, Samosaran, Plot no.103, 5th Road

Goregaon (West), Mumbai- 400104 within 14 days from the date hereof, failing which the

claim of such person will be deemed to have been waived and/or abandoned or given up

Said Flat is yet to be issued by One Avighna Park CHSL.

and the same shall not be entertained thereafter.

BHAVIN R. BHATIA Mumbai, dated 17th, day of June, 2023. Advocate, High Court

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to a Letter of Intent dated 17th November 202 bearing No. SRA/ENG/316/GS/ML/LOI ("the said LOI") issued by the Slum Rehabilitation Authority ("SRA") in respect of all that piece and parcel of land measuring 1,611.90 square metres or thereabouts (as per the said LOI) and bearing C.S. No. 881. Plot no. 22 Worli Estate Scheme 58, at Khan Abdul Gaffar Road, Worl G/South ("the said Land") under Regulation 33(10) of the Development Control and Planning Regulations for Greater Mumbai, 2034 and other applicable law, **Samudr**a Real Estate Private Limited ("Samudra"), a company existing under the Companies Act, 2013 and having its registered office at 13, 3rd Floor, Bombay Mutual Terrace S.V.P. Road, Opp. Standard Chartered Bank, Mumbai-400 007 was granted permission to develop the said Land by implementing a slum rehabilitation schem thereon ("Scheme"). An application has been made by Samudra to SRA requesting change of developer for the implementation of the Scheme from Samudra to D&A Infra Heritage Private Limited ("DIHPL"), a company existing under the Companies Act 2013 and having its registered office at 13, 3rd Floor, Bombay Mutual Terrace, S.V.I Road, Opp. Standard Chartered Bank, Mumbai – 400 007. We have been instructed to investigate the right, title and interest of Samudra and DIHPL to implement the Schem

The Municipal Corporation of Greater Mumbai ("MCGM") is the owner of the sain Land. The slum dwellers on the said Land have formed themselves into a society named New Sagar Vihar Co-operative Housing Society Limited ("the said Society"). All persons having or claiming any share, right, title, estate, claim or interest against of to the said Land or any part thereof or the Scheme or any part thereof or rights of Samudra or DIHPL, as the case maybe, to develop the said Land by implementing th Scheme thereon, whether by way of sale, transfer, exchange, assignment, lease, sub lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license, mortgage, inheritance, share gift, lien, charge, compensation, maintenance, easement, trust, beneficiary/ies possession, release, relinguishment or by way of any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, development agreement letter of intent, devise, bequest, succession, family arrangement/settlement, litigation decree or court order of any Court of Law, any contracts, approvals, developmen rights or FSI/FAR consumption or TDR or encumbrance or otherwise howsoever, ar required to make the same known, in writing and along with documentary proof, to th undersigned at his office at M/s. Wadia Ghandy & Company, Advocates, Solicitors and Notary, N. M. Wadia Building, 2nd Floor, 123, Mahatma Gandhi Road, Fort Mumbai 400001 with all notices marked to the attention of our Partner Apeksh Munot within 14 (fourteen) days from the date hereof, failing which any such alleged share, right, title, estate, interest, claim or demand shall be disregarded and shall be considered to have been waived.

All that piece and parcel of land measuring approximately 1,611.90 square metres (as per the said LOI) bearing C.S No. 881. Plot No. 22. Worli Estate Scheme 58 at Khar Abdul Gaffar Khan Road, Worli, G/ South Ward, Mumbai - 400 018 and bounded as follows: -

On East by CTS NO 893.

On West by Maulana Abdul Gafar Khan Road

On North by CTS No 882 On South by DATED THIS 17 [™]DAY OF JUNE, 2023

For Wadia Ghandy & Co Apeksha Muno

Date : June 15, 2023

For Hindustan Hardy Limit

By order of the Board of Director

Regional Stressed Assets Recovery Branch, Dena Bank Building, 1st Floor, 17-B, Horniman Circle, Fort, Mumbai-400001. Phone: 022- 68260059/60/61 Email: sarmms@bankofbaroda.co.in APPENDIX IV-A, II-A [Provision to Rule 8(6) and 6(2)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) &

) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Of the Security Intelest (Emolection Privates, 2002.)

Otice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secure Treditor, possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis for recover of the secure of the secure

Sr/ Lot No. Auct	Borrowers/ Guarantor/ Mortgagors	Give short description of the immovable property with known encumbrances, if any	Total Dues	Date & Time of E-auction	(1) Reserve Price & (2) EMD (3) Bid Increase Amount (Rs. In lakhs)	Status of possession (Constructive / Physical)	Property Inspection date & Time and contact details
1	M/s Unique Services Alliances Data Cable Pvt Ltd. Flat No 102, Moti Mahal, Block No C-37/74, Kurla Camp Road, Ulhasnagar – 421004, Thane Directors: (1) Shri Nitin Appa Raut Block No C-936, Room No 1872, Kurla Camp Road, Ulhasnagar – 421005, Thane (2) Deepak Rellumal Chawla Near Moti Mahal, Block No C-37/74, Kurla Camp Road, Ulhasnagar – 421004, Thane Guarantors: (1) Shri Raj Kumar Mohanram Savani	37/74, bearing C.T.S. No: 23454 of sheet no: 50, Kurla Camp Road, Ulhasnagar-4, Dist.: Thane, aadmeasuring about 975 Sq. Ft, super built-up area. Encumbrance known to Bank: Society	Rs 75.59 Lakhs + unapplied interest and other charges there on from 28.02.2019	12.07.2023 14:00Hrs to 18:00Hrs	1) Rs. 33.00 2) Rs. 3.30 3) Rs. 0.25	Physical Possession	06.07.2023 11:00AM TO 01:00PM Anup Kumar 7282976128
	(2) Miss Sneha Raj Kumar Savani (3) Smt Barkha Raj Kumar Savani All are R/o Flat No. 102, Moti mahal, Block No C-37/74, Near Bhatia Chowk, Kurla Camp Road, Ulhasnagari 421005, Dist. Thane. (4) Shri Rakesh SitaramSavani, (5) Smt Roma Rakesh Sawani R/o Flat No. 106, Monish Apartment, Kurla Camp Road, Ulhasnagar 421005, Thane	of Village: Ulhasnagar-4, Dist.: Thane. Adm. 625 Sq. Ft(Super Built up area) Encumbrance known to Bank: Ni (Mortgaged by Mrs. Barkha Raikumar			1) Rs. 15.50 2) Rs. 1.55 3) Rs. 0.25	Physical Possession	06.07.2023 02:00PM TO 04:00PM Anup Kumar 7282976128
2	M/s Sahaj Enterprises Shop No 101, Vishal Industries, Near Gas Godown, Bhayander east, Dist-Thane. M/r Hardik S Shah Prop. & Mortgagor M/s Sahaj Enterprises R/o Flat No B-202, Pushp Vinod -1, Pushpa Park, S V Road, behind MC Donald, Borivali (West), Mumbai – 400092 Mrs Smruti Sanjiv Shah (Guarantor & Mortgagor) R/o Flat No B-202, Pushp Vinod -1, Pushpa Park, S V Road, behind MC Donald, Borivali (West), Mumbai – 400092 Mr Sanjeev S Shah (Guarantor) R/o Flat No B-202, Pushp Vinod -1, Pushpa Park, S V Road, behind MC Donald, Borivali (West), Mumbai – 400092 Mr Vivek Kenedy (Guarantor) Flat No 1106, Pushp Vinod -3, Pushpa Park, S V Road, behind MC Donald, Borivali (West), Mumbai – 400092			12.07.2023 14:00Hrs to 18:00Hrs	(1) Rs 39.50 (2) Rs 3.95 (3) Rs 0.25	Physical Possession	04.07.2023 11.00 AM to 01.00 PM Anup Kumar 7282976128
3	Gandhi Road, Ulhasnagar-421005 Shri Kuldeepsingh Gurdassing Alisinghani prop of M/s Gurukripa Textiles Plot No 4 & 5, Ground Floor, Guru Ramdas Niwas, Gandhi Road, Gurdas Singh Compound, Ulhasnagar- 421005	Gursassingh Compound, Gandhi Road, Ulhasnagar-421005 total admeasuring 583 sq. yards . Encumbrance Known to Bank: Nil (Mortgaged by Mr. Kuldeepsingh Gurudas Alisinghani)	and other charges there on from 01.04.2019	12.07.2023 14:00Hrs to 18:00Hrs	(1) Rs 60.00 (2) Rs 6.00 (3) Rs 1.00	Physical Possession	07.07.2023 11:00AM TO 01:00PM Kishor Kadam 9821066686
4	Gala No 09, U-92, S-56, Near Plot No 5, Gandhi Road, Gurdassingh Compound, Ulhasnagar-421005 Mr. Kuldeepsingh Gurdassingh Alisinghani,-(Guarantor)- Plot No 4 & 5, Ground Floor, Guru Ramdas Niwas,	No 17/2, 18/5 & 19/3 of village Ambernath along-with Industrial Structure/ Shed on it Situated in Gurdas Singh Compound Near Sukh Niidhan Ashram, Sukh Nidhan Nagar, Gandhi Road, Ulhasnagar Dist Thane- 421005 Encumbrance Known to Bank: Nil (Mortgaged by Mr. Kuldeepsingh Gurudas Alisinghani	Rs. 110.35 Lakhs + unapplied interest and other charges from thereon from 01.04.2019	12.07.2023 14:00Hrs to 18:00Hrs	(1) Rs 52.70 (2) Rs 5.27 (3) Rs 0.50	Physical Possession	07.07.2023 11:00AM TO 01:00PM Kishor Kadam 9821066686
5	M/s Veer Textiles 1572/7, Sainath Industrial Compound, Mithpada, Khoni, Bhiwandi Taluka Bhiwandi Dist-Thane-421302 Mr. Kantibhai Jotram Patel Proprietor of M/s Veer Textiles Flat No 303,3rd Floor, Om Mansarovar Co- Op Housing Society Ltd., A-5, College Road, Bhiwandi Taluka Bhiwandi, Dist. Thane-421302 Mrs. Lalitaben Kantibhai Patel Guarantor of M/s Veer Textiles	Om Mansarovar Co Op Housing Society Ltd., College Road, village- Phene Bhiwandi Taluka Bhiwandi, Dist. Thane-421304 Carpet Area of the Flat 625 Sq. Ft,. Encumbrance known to Bank: Nil	Rs 47.08 Lakhs + unapplied 'interest and other charges thereon from 29.06.2017	12.07.2023 14:00Hrs to 18:00Hrs	(1) Rs. 22.50 (2) Rs. 2.25 (3) Rs. 0.25	Physical Possession	04.07.2023 12.00 PM to 02.00 PM Sanjay Bane 9920554142

ote: The purchaser shall bear applicable Taxes, GST relating to immovable properties. or detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact the authorize

fficer on Tel No. 022-68260059/60/61/62 Date:16.06.2023

Flat No 303,3rd Floor, Om Mansarovar CO- Op Housing

Society Ltd., A-5, College Road, Bhiwandi Taluka

Bhiwandi, Dist. Thane-421302

Place: Mumbai

Authorised Office Bank of Baroda

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that, by a registered Agreement dated 16° day of February, 2001, Mr. Vilas Namdeo Shinde had purchased Flat No. 44, 4° Floor, Building nown as Shree Sawan Plaza, Plot No. A-138, Sector-19, Koparkhairane, Navi Mumba 400709, Tal. & Dist. Thane, from M/s. Shree Sawan Builders & Developers Pvt. Ltd. (The Developers). Whereas, Mr. Vilas Namdeo Shinde died on 12/10/2023

Thereafter, Mrs. Veena Vilas Shinde (wife of deceased), had submitted death certificate of ne said deceased (husband) to the Builder/Chief Promoter to take the note of the death of Vilas Namdeo Shinde and to add her name as a member of the society & further CIDCO records. Further, Mrs. Veena Vilas Shinde got her name in the CIDCO record vide etter/NOC dated 05/11/2007 and the same has been mentioned/registered in the Conveyance Deed/Deed of Assignment dated 26/02/2009 of the Society, along with other members and subsequently Society has issued Share Certificate bearing Sr. No. 18, bearing distinctive nos. 086 to 090 (both inclusive), in her name as sole owner/member of the society in respect of the said Flat. Whereas, Mrs. Veena Vilas Shinde is desirous to sale the said Flat to Prospective Purchaser.

Any person having any right, title, interest, lien, pledge, mortgage, or any other claim/s of any nature whatsoever for aforesaid transfer in respect of the said Flat are requested to submit documentary evidence in support of their claim/s in writing to the undersigned within 15 days from the date of publication of this notice hereof.

If no claim is made or received as required hereinabove, my client will be at liberty to execute further transactions and pass on clear title in respect of the said Flat without any reference or regard to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intend purposes and not binding on my client or buyer.

Nitesh K. Singh

nkslegal@hotmail.com /nksinglaw@gmail.com

Advocate High Court
RH/Plot No. 62, Aashiyana, Behind Plaza CHS Ltd., Sector 2, Koparkhairane, Navi Mumbai – 400709. Mob.:09819075002 / 09930020799

CIDCO

NOTICE INVITING BID

Appointment of Agency for Comprehensive Maintenance Contract (AMC) for Photo copier machines for CIDCO Offices

CIDCO Of Maharashtra Limited through the process of e-Tendering invites "ON Line" Bid from reputed firm/agency, for Appointment of Agency for Comprehensive Maintenance Contract (AMC) for Photo copier machines for CIDCO Offices fulfilling the mandatory eligibility Criteria.

1. Name of Work: Appointment of Agency for Comprehensive Maintenance Contract (AMC) for Photo copier machines for CIDCO Offices. 2. C.A. No.: 03/CIDCO/SD/SM/2023-24 3. E.M.D.: Rs. 57,000/- (Rupees Fifty Seven Thousand only) to be paid via online Payment Gateway mode E- Tendering Website https://mahatenders.gov.in 4. Contract Period: 3 years or 1095 days 5. Cost of Blank Bid Document: Rs. 5,900/- (Rupees Five Thousand Nine Hundred only) (including 18% GST (Non-Refundable))

Bid Document along with Bidding Programme will be available on the website https://mahatenders.gov.in from 19/06/2023 at 17.01 hrs.

Systems Manager

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in

CIDCO/PR/152/2023-24

KHANDWALA SECURITIES LIMITED CIN No.: L67120MH1993PLC070709

Regd. Office: Vikas Bldg., Ground floor, Green Street, Fort, Mumbai - 400 023.
Tel. No: 91-22-40767373; Fax No: 91-22-40767377 Website: www.kslindia.com; Email: investorgrievances@kslindia.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that Khandwala Securities Limited ('the Company') is seeking approval of the Members of the Company by way of postal ballot through remote e-voting on

Sr. No	Particulars	Type of Resolution
1	Alteration of the Object Clause of the Memorandum of Association of the Company	Special
2	Increase in Borrowings Limits under Section 180(1)(c) of the Companies Act, 2013	Special
3	Creation of Charges, Mortgages, Hypothecation on the Assets/Properties of the Company under Section 180(1)(a) of the Companies Act, 2013	Special
4	Authorization for giving loan(s), providing Guarantee(s), securities or to make Investment(s) pursuant to Section 186 of	Special

the Companies Act, 2013 5 Approval for the Sale/Disposal of the Special Immovable Property of the Company Revision in Remuneration of Mr. Pranav Special Khandwala, Whole-time Director of the Company

The Postal Ballot Notice ('Notice') is available on the website of the Company at www.kslindia.com; the website of the National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and on the website of the Stock Exchanges on which the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively called 'MCA Circulars'), the Company has sent the postal ballot notice on June 16, 2023, only through electronic mode, to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, June 9, 2023 ('Cut-off date'). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members. The remote e-voting period will commence on Sunday, June 18, 2023 from 9.00 a.m. (IST) and ends on Monday, July 17, 2023 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently Please note that communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote

The Board of Directors of the Company has appointed Mr. Bhuwnesh Bansal, Proprietor of M/s. Bhuwnesh Bansal & Associates, Practicing Company Secretary (Membership No. FCS 6526 & COP No. 9089), as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company, or any other person authorized by him, on or before Wednesday, July 19, 2023. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report wil be made available on the website of the Company at www.kslindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and intimated to BSE Limited ('BSE') and the National Stock Exchange of the India Limited ('NSE') where the equity shares of the Company are listed, on or before Wednesday, July 19, 2023. Additionally, the result will also be placed on the notice board at the Registered Office of the Company.

In case of any queries/issue, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or write an e-mail to the Company on kslsupport@kslindia.com

By Order of the Board For Khandwala Securities Limited Date : June 16, 2023 Abhishek Joshi

Company Secretary

PUBLIC NOTICE

We M/s Arabian Services Company having Registration Certificate No-1937/BOM/PER/1000PLUS/2AND3/4/3416/92/93 dated 18/03/1993 under Emigration Act 1983, for Export Manpower have Closed the business with immediate effect. We are having Head office in Mumbai at 106 & 107 Dalamal Chambers. 29 New Marine Lines, Mumbai-400020, and Branch Office at: Plot No. 113, 01st Floor, Bharat Nagar, New Friends Colony, New Delhi-110065.

In the event there is any complaint against us the same may be directly referred within 30 days of the publication of the notice along with Copies of the complaint to The Protector General of Emigrants, Ministry of External Affairs, Government of India, Akbar Bhavan, Satya Marg, Chanakyapuri, New Delhi-110021.

Place :- Mumbai Dated: 16th June, 2023 Nellikkal Suresh Babu (Propreitor) Arabian Services Company



TREE AUTHORITY

-PUBLIC NOTICE-

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto 24th June 2021), 02 proposals from 'K/west' and 07 proposals from 'P/North' ward in Zone-IV i.e. Total 09 proposals for removal of trees have been approved by Municipal Commissioner, Chairman, Tree Authority, B.M.C. under section 8(6) and 8(3) of the said Act.

The information of the trees for cutting Transplanting in above mentioned proposals is available on mcgm website - www.mcgm.gov.in About BMC - ward / Department - Department manuals - Gardens & Tree Authority - Documents- WS 266 K West CTS 41 Pt Chandiwala, WS 267 K west CTS 992 K Raheja, WS 268 P North CTS 692 Velentine, WS 269 P North CTS 668 Kabra, WS 270 P North CTS 307 Shreeji, WS 271 P North CTS 813 Satsang, WS 272 P North Khadakpada Rd BMC AEM, WS 273 P North Natraj SV rd BMC AEM, WS 274 P North Khotkuwa rd AE Rd BMC

Supdt. of Gardens & Tree Officer Supdt. of Gardens & Tree officer of the Tree Authority Penguin Building, 2 nd Floor Veermata Jijabai Bhosale Udyan Dr. Ambedkar Road, Byculla (E), Mumbai - 400 027.

> Tel. no. - 23742162, E-mail - sg.gardens@mcgm.gov.in

PRO/835/ADV/2023-24

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap

KARVY III FINANCE

Corporate Office: M/s. Karvy Financial Services Limited, 301, 3 rd Floor, Gujrals House, 167 CST Road, Kolivery Area Village, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098

NOTICE U/S 13(2) OF SARFAESI ACT, 2002 BY RPAD / SPEED POST A.D

Date: - 8th June 2023

1. Shree Ganesh Xerox(Borrower):-shop No 9/a, Om Nivas, Rambhau Mhalgi Road

Near Mangala High School Daulat Nagar, Thane East - 400603 2. Ankush Janu Dighe(Co. Borrower):- Flat No 004, Ground Floorgana Palace Kharegaon, Kalwathane – 400605

3. Deepali Ankush Dighe(Co. Borrower):-Flat No 004, Ground Floorgana Palace Kharegaon, Kalwathane - 400605

Dear Sir/ Madam. Subject: Notice Under Section 13(2) Of The Securitisation And Reconstruction Of

The Financial Assets And Encforcement Of Security Interest Act, 2002 (hereinafter Referred To As "the Said Act") We, Karvy Financial Services Ltd (KFSL). a company duly incorporated under the

provisions of Companies Act. 1956 having its corporate office at Karvy Financial Services Limited 301, 3rd Floor, Gujrals house, 167 CST Road, Kolivery Area Village, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098. have to address you:-That you addressee No. 1 to 3 being Borrower and Co-Borrower have availed a

secured business Loan of Rs.24,00,000/- (Rupees Twenty Four Lakhs Only) in respect of Loan Account No. SL03MUM0000711 against property more fully described hereunder. The said loan was sanctioned on 31st August 2019 and accordingly you addressee no. 1 to 3 entered into Loan Agreement No. SL03MUM0000711 dated 31st August 2019. The said loan was granted for a period of 120 months against the security / mortgage of aforesaid property as security towards repayment of the said Loan due and payable under the said Loan agreement original Title Deeds of the said property were deposited with us with an intention $to\ create\ an\ equitable\ mortgage\ in\ our\ favour.\ Pursuant\ thereto,\ Loan\ for\ a\ sum\ of$ Rs.24.00.000/- (Rupees Twenty Four Lakhs Only) was disbursed to you.

That in consideration thereof, you had agreed and undertook to repay the sai Loans with interest as per the repayment scheduled attached to the said Loan Agreement In case of delay/default in payment of the loan installments and other Amounts due and payable under the said Loan Agreement, you addressees had also agreed to pay other charges.

We regret to state that you addressees as borrowers\Co-borrowers have committed defaults in payment of Loan installments and other amounts due and payment under the said Loan Agreement, and despite repeated requests reminders and follow up, have failed and / or neglected to clear the said dues. Consequent upon the defaults committed by you, Your Loan account no. SL03MUM0000711 has been classified as Non-Performing Assets (NPA) in the month of 6th January 2021 in accordance with the directives relating to asset classification issued by the Reserve Bank of India

As on date 08/06/2023 an amount of Rs.33,58,238/- (Rupees Thirty Three Lakhs Fifty Eight Thousand Two Hundred and Thirty Eight Only) in respect of Loan Account No. SL03MUM0000711 are outstanding dues in your loan account therefore, we hereby give you notice under Section 13(2) of the SARFAESI Act, 2002 and call upon you to pay in full the aforesaid amount and discharge your liabilities to Karvy Financial Services Ltd. within 60 days from the date of this notice.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,	
Loan Account No SL03MUM0000711	Total
Principle 0/s.	24,05,537
Total Interest Due As On 8th June 2023	6,62,269
Charges Dues	2,90,432
Total Amount due and Outstanding As 8th June 2023	33,58,238

We further give you notice that if you fail to make the said amount as mentioned above with interest till the date of realization of payment, we shall be free to exercise all or any of the rights and powers conferred on us under sub-section (4) of Section 13 of the Act, which inter-alia includes power to take possession of the secured asset and sell the same.

Your kind attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act where under you can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Karvy Financial Services Ltd only before the date of publication of the notice for sale of the secured assets by public auction by inviting quotations tender from public or by private treaty. Please also note that if the entire amount of outstanding dues together with the costs, charges and expenses incurred by the Karvy Financial Services Ltd. is not tendered before publication of notice for sale of the secured assets by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty you may not be entitled to redeem the secured assets.

That take note that after receipt of this notice, in terms of Sub-Section 13 of Section 13 of the Act, 2002 you are prohibited and restrained from transferring the secured asset by way of sale , lease or otherwise without prior written consent of Karvy Financial Services Ltd. in writing. We may add that any noncompliance of the provisions of Section 13(13) of the Act, 2002 is an offence punishable under section 29 of the SARFAESI Act, 2002.

Please note that this demand notice is issued without prejudice to any other rights or remedies which we may have including without limitation the right to $make \ further \ demands \ in \ respect \ of \ sums \ owing \ to \ us \ by \ you.$

Please also take note that in case the amount realized through sale of the property is not sufficient to satisfy the claim made in this notice. Karvy Financial Services Ltd is entitled to recover the balance amount from you personally as per law.

You may take note that all the expenditure incurred in taking possession and sale of the secured asset shall be borne by you only.

This is without prejudice to any other rights available to us under the said Act and / or any other law in force from time to time.

You are hereby notified to correspond with us only at the given addresses Karvy Financial Services Ltd, 301, 3rd Floor, Gujrals house, 167 CST Road, Kolivery Area Village, Kalina, Santacruz (E), Mumbai – 400098 SCHEDULE- DESCRIPTION OF THE PROPERTY All That Piece And Parcel of Flat No 4, Ground Floor, A Wing, Gana Palace, Dattawadi

Kharegaon, Madras Bombay Trunk Road, Survey No 50, Hissa No 03 at Village - Kalwa,

Kalwa West, District - Thane 400605. North By: Shiv Sai Hospital, South By: Om Datta Krupa CHSL, East By: Internal Road, West By: Upper Crust Building

> For Karvy Financial Services Ltd. Authorised Officer



वैंक ऑफ़ बड़ीदा नालासोपरा शाखा:- शॉप क्र-५२-५९, सिव्हिक सेंटर स्टेशन रोड, नालासोपरा पश्चिम, ता. वसई, जिल्हा. Bank of Baroda पालघर-४०१२०३, टेलि.: ०२५०-२४०७७०५/७७०६ ईमेल: nalaso@bankofbaroda.com वेब : www.bankofbaroda.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्यूरिटायझेश अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर ॲक्टचे कलम १३(२) अन्वये दिनांक ०४.०३.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. जानू गणपत इंगळे आणि सौ. तुळसा जानू इंगळे यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम १०.१०.२०१९ रोजीसप्रमाणे रु ३,८९,७९१.०६/- + न लावलेले व्योज (रुपये तीन लाख एकोणनव्वद हजार सातशे एक्याण्णव आणि सहा पैसे मात्र) अधिक न लावलले/न बजावलेले व्याजाची परतफेड सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि इतर उल्लेखित असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि इतर उल्लेखित आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ९ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून दिनांक १५ जून २०२३ रोजी घेतला.

विशेषत: येथे वर नमद कर्जदार आणि अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की, सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदा यांस कर्जदार **कर्जदार श्री**. जानू गणपत इंगळे आणि सौ. तुळसा जानू इंगळे यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम १०.१०.२०१९ रोजीसप्रमाणे रु. ३,८९,७९१.०६/- + न लावलेले व्योज (रुपये तीन लाख एकोणनव्वद हजार सातशे एक्याण्णव आणि सहा पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

जंगम मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ०४, तळ मजला, ई विंग, इमारत क्र. ११, एचडीआयएल प्यरिदसे सिटी, सेक्टर १, काहेरी रोड गाव माहीम, पालघर पश्चिम-४०१४०४. सीमाबध्दः पूर्व: सेक्टर १९डी, पश्चिम: इमारत क्र. १९ई उत्तर: इमारत क्र. ११बी, दक्षिण: इमारत क्र. १२.

KARVYIII FINANCE

कॉर्पोरेट कार्यालय: मे. कार्व्ही फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, ३०१, ३ रा मजला,

गुजराल्स हाऊस, १६७, सीएसटी रोड, कोलिवरी एरिया गाव, कलिना.

सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०० ०९८

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना, आरपीएडी/स्पीड पोस्ट ए.डी.द्वारे

श्री. गणेश झेरॉक्स (कर्जदार):- द्कान क्र. ९/ए, ओम निवास, रामभाऊ म्हाळगी रोड, मंगल

अंकुश जन् दिघे (सह कर्जदार): - फ्लॅट क्र. ००४, तळ मजला, गना पॅलेस, खारेगाव, कळवा

दीपाली अंकुश दिघे (सह कर्जदार) :- फ्लॅट क्र. ००४, तळ मजला, गना पॅलेस, खारेगाव

विषय: सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (त्यानंतर ''सदर ॲक्ट'' असा उल्लेख) च्या कलम १३(२)

आम्ही, कोर्व्ही पायनान्शियल सर्व्हिसेस लि. (केएफएसएल), कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदीन्वये

रितसर स्थापित कंपनी, जिचे कॉर्पोरेट कार्यालय आहे **मे. कार्व्ही फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड**,

३०१, ३ रा मजला, गुजराल्स हाऊस, १६७, सीएसटी रोड, कोलिवरी एरिया गाव, कलिना

की, तुम्ही प्रेषिती क्र. १ ते ३ कर्जदार आणि सहकर्जदार म्हणून येथील खालील अधिक विशेषत

वर्णिलेल्या मिळकतीच्या सापेक्ष कर्ज खाते क्र. एसएल०३एमयुएम००००७११ च्या संदर्भात रु

२४,००,०००/- (रुपये चोवीस लाख मात्र) चे तारण व्यवसाय कर्ज घेतले. सदर कर्ज ३

ऑगस्ट, २०१९ रोजी मंजूर झाले होते आणि त्यानुसार तुम्ही प्रेषिती **क्र. १ ते ३ यांनी दिनांक ३१**

ऑगस्ट, २०१९ रोजीचा कर्ज करार क्र. एसएल०३एमयुएम००००७११ केला. सदर कर्ज हे सदर

कर्ज कराराच्या अंतर्गत थकीत आणि देय सदर कर्जाच्या परताव्याकरिता तारण म्हणून खालील सद

मिळकतीचे तारण/गहाणाच्या सापेक्ष १२० महिन्याच्या कालावधीकरिता मंजूर करण्यात आहे होते.

सदर मिळकतीचे मूळ नामाधिकार विलेख हे आमच्या नावे समतुल्य गहाण निर्माण करण्याच्या हेतुसह

आमच्याकडे जमा करण्यात आले होते. त्याला अनुसरू रु. २४,००,०००/- (रुपये चोवीस

की, त्याच्या मोबदल्यात तुम्ही सद्र कर्ज कराराशी जोडलेल्या परतावा नियोजनानुसार व्याजासह सद

कर्ज चुकते करण्याचे मान्य आणि हमी दिली. कर्जाचे हप्ते आणि सदर कर्ज कराराच्या अंतर्गत थकीत

आणि देय अन्य रकमेच्या प्रदानात उशीर/कसूर झाल्यास इतर प्रभार सुध्दा चुकते करण्याचे मान्य

आम्हाला नमूद करण्यास खेद वाटतो की, तुम्ही प्रेषिती कर्जदार/सहकर्जदार म्हणून कर्जाचे हप्ते आणि

सदर कर्ज कराराच्या अंतर्गत थकीत आणि देय अन्य रकमेचे प्रदान करण्यास कसूर केली आहे

वारंवार विनंती स्मरणपत्रे पाठवुनही आणि पाठपुरावा करूनही सदर थकबाकी पूर्ण करण्यास कसुर

आणि टाळाटाळ केली आहे. तुम्ही केलेल्या कसूरच्या परिणामी तुमचे कर्ज खाते क्र. ५०३९६३ हे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियादारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देशानसार ६ जानेवारी

दिनांक ०८/०६/२०२३ रोजीस कर्ज खाते क्र. एसएल०३एमयएम००००७११ च्या संदर्भात रु

३३,५८,२३८/- (रुपये तेहेतीस लाख अट्ठावण्ण हजार दोनशे अडतीस मात्र) ची रक्कम

तुमच्या कर्ज खात्यामध्ये थकीत आहे. त्यामुळे आम्ही याद्वारे सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२

अंतर्गत तुम्हाला सूचना देत आहोत आणि सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत कार्व्ह

फायनान्शियल सर्व्हिसेस लि.कडे वरील सदर संपूर्ण रक्कम चुकती करण्यासाठी आणि तुमचे दायित्व

आम्ही पुढे तुम्हाला सूचना देतो की जर तुम्ही प्रदानाची रोकड घेण्याच्या तारखेपर्यंत व्याजासह वरील

नमद सदर रक्कम चकती करण्यास कसर केल्यास आम्ही ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (४)

अंतर्गत आम्हाला प्रदान केलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करण्यासाठी मक्त राह

ज्यामध्ये इतर बाबींसह तारण मत्तेचा कब्जा घेणे आणि तिची विक्री करण्याच्या अधिकाराचा

तुमचे लक्ष सरफैसी ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८)च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे

-ज्या अंतर्गत तुम्ही खाजगी कराराद्वारे किंवा जनतेकडून दरपत्रके, निविदा मागवून जाहीर

लिलावाद्वारे तारण मत्तेच्या विक्रीकरिता सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपूर्वीच फक्त कार्व्ही

फायनान्शियल सर्व्हिसेसद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार, आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकबाकी

क्किम भरणा करू शकतात. कपया ही सध्दा नोंद घ्यावी की. जर खासगी कराराद्वारे किंव

जनतेकडून दरपत्रके, निविदा मागवून जाहीर लिलावाद्वारे तारण मत्तेच्या विक्रीकरिता सूचनेच्या

प्रकाशनाच्या पूर्वी कार्व्ही फायनान्शियल सर्व्हिसेस लि. द्वारे उपार्जित परिव्यय, प्रभार आणि खर्चासह

एकत्रित थकबाकीची संपूर्ण रक्कम भरणा केली नाही तर तुम्ही तारण मत्ता विमोचित करण्यासाठी

की, नोंद घ्यावी की सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम १३

नुसार तुम्हाला कार्व्ही फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या लेखी पूर्व सहमतीशिवाय विक्री,

भाडेपट्टा, किंवा अन्य मार्गाने तारण मत्ता हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध आणि मज्जाव करण्यात येत

आहे. आम्ही हे नमूद करतो की, ॲक्ट, २०२० च्या कलम १३(१३) च्या कोणत्याही तरतुदींचे

कृपया नोंद घ्यावी की, सदर मागणी सूचना ही कोणतेही अन्य हक्क किंवा उपायांना बाधा येऊ न

देता जारी करण्यात येत आहे, ज्यामध्ये तुमच्याद्वारे आम्हाला देणे असलेल्या रकमेच्या संदर्भात पुढे

तुम्ही कृपया नोंद घ्यावी की मिळकतीच्या विक्रीतृन रोकड आलेली रक्कम ही सदर सचनेत केलेल

दावा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नसल्यास कार्व्ही फायनान्शियल सर्व्हिसेस लि. ही कायद्यानुसा

तुम्ही नोंद घ्यावी की तारण मत्तेचा कब्जा घेणे आणि विक्री करण्यासाठी आलेला सर्व खर्च फक्त

११. सदर वेळोवेळी प्रचलित कोणताही अन्य कायदा आणि/किंवा सदर ॲक्ट अंतर्गत आम्हाला

१२. तुम्हाला याद्वारे दिलेला पत्ता मे. कार्व्ही फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, ३०१, ३ रा मजला,

परिशिष्ट - मिळकतीचे वर्णन

गाव कळवा, कळवा पश्चिम, जिल्हा ठाणे ४००६०५ येथील फ्लॅट क्र. ४, तळ मजला, गना पॅलेस,

दत्तवाडी, खारेगाव, मद्रास बॉम्बे टंक रोड, सर्व्हे क्र. ५० हिस्सा क्र. ०३ चे सर्व ते भाग आणि विभाग.

उत्तर द्वारे : शिव साई हॉस्पिटल, दक्षिण द्वारे: ओम दत्त कृपा सीएचएसएल, पूर्व द्वारे: अंतर्गत रस्ता,

४०० ०९८ येथे फक्त आमच्याकडे पत्रव्यवहार करण्यासाची सचीत करण्यात येत आहे.

गुजराल्स हाऊस, १६७, सीएसटी रोड, कोलिवरी एरिया गाव, कलिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई-

पालन न करणे हा सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम २९ अंतर्गत दंडनिय अपराध आहे.

वैयक्तिकरित्या तुमच्याकडून उर्वरित रक्कम वसुल करण्यासाठी हक्कदार राहील.

उपलब्ध कोणतही अन्य अधिकाराला बाधा येऊ न देता आहे.

मागणी करण्याच्या मर्यादेशिवाय समाविष्ट आहे.

तम्हाला सोसायचा आहे.

पश्चिम द्वार: अप्पर क्रस्ट बिल्डिंग.

दिनांक : १६.०६.२०२३

एकूण

२४,०५,५३७/-

६,६२,२६९/-

२,९०,४३५/-

२०२१ मध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

सांताक्रुझ (पू.), मुंबई–४०० ०९८ येथे, तुम्हाला कळवित आहोत की:-

दिनांक : १५.०६.२०२३ ठिकाण : पालघर

दिनांक: ८ जून, २०२३

ठाणे- ४००६०५

महोदय/महोदया,

अंतर्गत स्चना

कळवा, ठाणे- ४००६०५.

लाख मात्र) च्या रकमेकरिता कर्ज.

निभावण्यासाठी बोलाविणे करीत आहोत.

कर्ज खाते क्र. एसएल०३एमयुएम००००७११

८ जून, २०२३ रोजीस एकूण थकीत व्याज

८ जून, २०२३ रोजीस एकूण थकबाकी रक्कम

मुद्दल थकबाकी

थकीत प्रभार

हायस्कल जवळ. दौलत नगर, ठाणे पूर्व-४००६०३.

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

NOTICE

Garware Technical Fibres Limited Registered Office: Plot No. 11, Block D-1, MIDC, Chinchwad, Pune, Maharashtra-411 019

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/misplaced and the holders of the said securities/applicants has/have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation

Name of holder and Jt. holder	Kind of Securities and face value	No. of Securities	Distinctive numbers
LATE ZARINE	Equity Shares & FV 10	50	4530496 to 4530545
JEHANGIR	Equity Shares & FV 10	50	4530546 to 4530595
DARUWALLA AND	Equity Shares & FV 10	50	6295221 to 6295270
DELNA	Equity Shares & FV 10	50	6295271 to 6295320
JEHANGIR	Equity Shares & FV 10	50	11887180 to 11887229
DARUWALLA	Equity Shares & FV 10	50	11887230 to 11887279
	Equity Shares & FV 10	50	11887280 to 11887329

Mumbai 17-06-2023 LATE ZARINE JEHANGIR DARUWALLA ANDDELNA JEHANGIR DARUWALLA

HDFC BANK

लीगल सेल प्लॉट #३१, नजफगई इंडस्ट्रिअल एरिया, टॉवर-ए, १ला मजला, शिवाजी मार्ग, मोटी नगर, न्यू दिल्ली -११००१५ कब्जा सूचना स्थावर मिळकतीकरिता नियम (८(१)

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **एचडीएफसी बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी च्या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ सन ५४) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करूने अन्वये दिनांक २२/०३/२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून **१. कर्जदार मे. अल नूर** एक्सपोर्टस् त्याच्या भागीदारांद्वारे निर्यात करते :- श्री. अजय सूद आणि कु. प्रिया सूद २. कु. प्रिया सूद मर्था श्री. सुनील सूद यांची मुलगी ३. श्री. अजय सूद श्री. अमरीक राय सूद यांच्या मुलगा ४. श्री. सुनिल सूद (मुत झाल्यापासून) त्याच्या कायदेशीर वारसांद्वारे प्रतिनिधित्व केले:- ४. (ए) कु. अनिता सूद मयत श्री. सुनील सूद यांची (पत्नी) ४. (बी) कु. प्रिया सूद मयत श्री. सुनिल सूद यांचा मुलगी यांस सूचनेतील नमूद रक्रम म्हणजेच . १,५७,५७,०५६/- (रुपये एक कोटी सत्तवन्न लाख सत्तवन्न हजार आणि छप्पन मात्र) या रेकमेची परतफेड मदर सचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार, हमीदार व गहाणदा असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार व गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार **एचडीएफसी बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये **१५ जून, २०२३** रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार, हमीदार व गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा एचडीएफसी बँक लि. वरील नमूद रक्कम च्यासह त्यावरील पुढील व्याजाच्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲकच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकत-१: प्लॉट क्र. ४९. ५० आणि ५१, सेक्टर-११, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४ येथे स्थित अरेंजा टॉवर कॉ.ऑप.सो.लि. अशा ज्ञात बिल्डिंग मधील तळ मजला वर सर्व, शॉप क्र. १८ए, मोजमापित ५४५ चौ.फू., सुपर बिल्टि अप क्षेत्र, शॉप क्र. ४०सी, मोजमापित ५४५ चौ.फू. सुपर बिल्टि अप क्षेत्र, शॉप क्र. ४१सी, मोजमापित ६३५ चौ.फू., सुपर बिल्टि अप क्षेत्र, शॉप क्र. ४२सी, मोजमापित ६३५ चौ.फू. बिल्टि अप क्षेत्र आणि शॉप . ४३सी, मोजमापित ५४५ चौ.फू. सुपर बिल्टि अप क्षेत्र (श्री.सुनील सुद यांच्या मालकीचा मिळकत).

मिळकत-२: प्लॉट क्र. ४९, ५० आणि ५१, सेक्टर-११, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४ येथे स्थित अरेंजा टॉवर कॉ.ऑप.सो.लि. अशा ज्ञात बिल्डिंग मधील तळ मजला वर सर्व, शॉप क्र. ४४ सी, मोजमापित ५४५ चौ.फू. सुपर बिल्टि अप क्षेत्र, शॉप क्र. ४५सी, मोजमापित ५४५ चौ.फू. सुपर बिल्टि अप क्षेत्र, शॉप क्र. ४६सी, मोजमापित ५४५ चौ.फू. सुपर बिल्टि अप क्षेत्र आणि शॉप क्र. ४७सी, मोजमापित ५४५ चौ.फू बिल्टि अप क्षेत्र

अरेंजा टॉवर कॉ.ऑप.सो.लि. अशा ज्ञात बिल्डिंग मधील ८वा मजला वर, सी विंग, वर शॉप क्र. ८०४, मोजमापित ८८ चौ.मी. (श्री. सुनीलसुद यांच्या मालकीचा मिळकत). मिळकत–४: (४) – प्लॉट क्र. ४९, ५० आणि ५१, सेक्टर–११, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र–४००६१४

अरेंजा टॉवर कॉ.ऑप.सो.लि. अशा ज्ञात बिल्डिंग मधील ७वा मजला वर शॉप क्रे. ७०४, मोजमापित ८८ चौ.मी (श्री, अजय सद यांच्या मालकीचा मिळकत). . मिळकत-५: (५) - प्लॉट क्र. ४९, ५० आणि ५१, सेक्टर-११, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४

अरेंजा टॉवर मधील सी विंग, ७वा मजला वर शॉप क्र. ७०३, मोजमापित ६६ चौ.मी (अधिकृत स्वाक्षरी श्री. सुनील सुद गंच्यामार्फत मे. एएल नुरच्या मालकीची मिळकत)

मिळकत-६: (६) - प्लॉट क्र. ४९, ५० आणि ५१, सेक्टर-११, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००६१४ अरेंजा टॉवर मधील सी विंग, ७वा मजला वर शॉप क्र. ७०१, मोजमापित ६६ चौ. मी. (अधिकत स्वाक्षरी श्री. सनील सुद यांच्यामार्फत मे. एएल नूरच्या मालकीची मिळकत)

दिनांक: १५-जून-२०२३ ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी,एचडीएफसी बँक लि.करिता

हिंद्स्तान हार्डी लिमिटेड नों. कार्यालय : प्लॉट क्र. सी-१२, एम.आय.डी.सी. एरिया, अंबड, नाशिक - ४२२०१० सीआयएन : एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८ .क्र : ०२५३–२३८२०१८, फॅक्स क्र. ०२५३–२३८२५२८

ऑथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये कंपनीच्या भागांचे हस्तांतरण ारित इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्स्फर, अँड फंड) रुल्म, २०१६ (ह्यापदे उल्लेख ''रुल्म'') सहवाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ च्या तरतुर्दीनुसार ही सूचना प्रकाशित केली आहे.

ई−मेल आयडी : co@hhardys.com, वेबसाईट : www.hhardys.co

र अधिनियम आणि रुल्स मध्ये अन्य गोष्टींसोबत गेल्या सात वर्षात ज्यांच्या संबंधातील कोणतेह हीडंड वॉरंट लाभार्थी मालकांनी रोकड केलेले नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्यकेशन अँड ाटेक्शन फंड ऑथॉरिटी (''आयईपीएफ'') च्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित करण्याच्या

।।हेत त्या संबंधित भागधारकांना योग्य कार्यवाही करण्यासाठी सदर रुल्स अंतर्गत कंपनीकडे ाब्ध असेलेल्या त्यांच्या अलिकडच्या पत्त्यावर एक विनिर्दिष्ट पत्र पाठविण्यात येत आहे. कंपनीने च्या वेबसाईट www.hhardys.com वर असे भागधारक आणि आयईपीएफ च्या डिमॅट अकाऊंट ये हस्तांतरित व्हावयाचे शेअर्स यांचे संपर्ण तपशील अपलोड केले आहेत. रोकड न केलेले लाभाः णि आयर्डपीएफ च्या दिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र ठरलेले शेअर्स यांचे तपशीत डताळण्यासाठी भागधारकांनी कृपा करून वेबलिंक https://www.hhardys.com/_investorin

uciरे सचना देण्यांत येते की कल्स सहवाचत कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १२४(६) ला ानसरून कंपनी गेल्या सात वर्षात ज्यांच्या संबंधातील कोणत्याही डिव्हीडंड वॉरंटची लाभार्थी नकांनी रोकड केलेली नाही ते सर्व शेअर्स आयईपीएफच्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरिः

आपोआप रद्द ठरतील व अपराक्राम्य असल्याचे गृहीत धरले जाईल. भागधारकांनी पुढे ध्यानांत वावे की. कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील म्हणजे सदर रुल्स नुसार ।।यर्डपीएफ च्या डिमॅट अकाऊंट मध्ये शेअर्स हस्तांतरित करण्याच्या कारणास्तव कंपनीकडर क्कल शेअर प्रमाणपत्रे जारी केली जाण्या संबंधात दिलेली पर्याप्त सूचना समजावी. डिमॅट स्वरूपात ारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात रूल्सनुसार आयईपीएफ च्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित हुएयामाठी कंपनी आवश्यक कॉर्पोरेट ॲक्शन मह करेल

बंधित भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की. असे हस्तांतरण झाल्यावर, ते आयईपीएफ वेबसाईत णजेच, www.iepf.gov.in येथे उपलब्ध असलेल्या रुल्स अंतर्गत विहित फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ कडे एक स्वतंत्र अर्ज करून आयईपीएफ कडून लाभांशासह सदर शेअर्स परत मागृ

जर कंपनीला २३ सप्टेंबर, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांकडन कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही ए कंपनी, रुल्स मध्ये मांडलेल्या आवश्यकतांचे पालन करण्याकरिता रुल्स मधील निर्धारित क्रियेनसार नियत तारखेपर्यंत आयर्डपीएफ च्या डिमॅट अकाऊंटमध्ये शेअर्स हस्तांतरित करेल. नर तुम्हाला कोणतीही माहिती/स्पष्टीकरण हवे असेल तर कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर जंट, मे. सॅटेलाईट कॉपोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. ऑफीस नं. १०६ व १०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट कंपाऊंड अंधेरी कुर्ला रोड, सफेदपुल, साकीनाका - मुंबई - ४०००७२. दु : ०२२-

८५२०४६१/४६२ ईमेल आयडी : service@satellitecorporate.com येथे संपर्क साधावा.

देनांक : १५ जून, २०२३

हिंदस्तान हार्डी लिमिटेड साठी प्राधिकत स्वाक्षरीकार

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda B> -2001

झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, ईमेल : armbom@bankofbaroda.co.in

स्थावर आणि जंगम मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना परिशिष्ट-IV-ए [नियम ६(२) आणि ८(६) च्या तरतुदीं पहा]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) च्या तरतुरी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनात्रिशल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर अ जंगम मत्तांच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद खाल्यामधील थकवाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. कर्जदार/गहाणदार/हमीदार/तारण मता/देय/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रककम खाली नमूद केली आहे.

आपला स्नेहांकीत

प्राधिकृत अधिकारी

कार्व्ही फायनान्शियल सर्व्हिसेस लि.करिता

		एकूण थकबाकी	१) ई-लिलावाची तारीख	(१) राखीव किंमत	१. इअर भरणा खाते क्र.	१. कब्जाची स्थिती
आणि पत्ता	सह काही		आणि वेळ	आणि	२) आयएफएससी कोड	(अन्वयिक/
	असल्यास ज्ञात बोजा		२) ई-लिलाव सुरु आणि	(२) मिळकतीची इअर	३) बँक ऑफ बडोदा शाखा	प्रत्यक्ष)
			समाप्तीची वेळ	रक्कम		२. मिळकतीच्या
			३) बोली जमा करण्याची	(३) बोली		निरीक्षणाची तारीख
			शेवटची तारीख आणि वेळ	वाढविण्याची रक्कम		३. वेळ
मे. टीव्हीएस लाइफ सायन्स लिमिटेड (कर्जदार)	मे. टीव्हीसी लाईफ सायन्सेस		१.२५.०७.२०२३	१) रू. १७३.०० लाख	१. ०३८३०२००००१२३१	१ . प्रत्यक्ष
ए) टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड,	लिमिटेड द्वारे जंगमगहाण गाव	लाख+ ३०/०६/२०१५	२. १४०० वा. ते १८०० वा.	२) रू. १७.३० लाख	۶.	२. ०७.०७.२०२३
मालाड (पू), मुंबई-९७.	माणकपूर, एच.बी. क्र.	पासून अधिक कायदेशीर	३. २४.०७.२०२३ आणि	३) रू १.०० लाख	बीएआरबी०बीएएलबीओएम	३. १२.०० वा. ते
बी) गाव मानकापूर, लोधी माजरा, बड्डी-नालागड	१७६, तहसिल बद्दी, सोलन,	शुल्क, इतर शुल्क आणि	१७.०० वा.		(पाचवा वर्ण शून्य)	०४.०० वा.
रोड, जिल्हा सोलन. एचपी १७३२०५.	हिमाचल प्रदेश १७३२११	त्यावरील पुढील व्याज,			३. बॅलार्ड इस्टेट	
श्री. विनोद जगदीश अग्रवाल	च्या क्षेत्रात स्थित	वजा तारखेपर्यंत वसुली				
९- संकल्प बिल्डिंग, पुष्पा बाग रोड ॥, मालाड	केएच/केएचटी क्र. ३६/३९					
(पू), मुंबई-४०००९७	मधील खासरा क्र.					
	३३४/२९० (१-१) ३३६					
लिमिटेड, ३री क्रॉस लेन, लोखंडवाला, अंधेरी	११) येथे स्थित प्लांट आणि					
पश्चिम, मुंबई ४०००५३	मशिनरी					
मे. टीव्हीसी स्काय शॉप लिमिटेड	बँकेला ज्ञात भार: शून्य					
टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड,						
मालाड (पू), मुंबई-४०००९७						
	ए) टीव्हीसी हाऊंस, खडवाला सेंटर, त्यंतरी रोड, मालाड (पू), मुंबई-१७. वी) गाव मानकापूर, लोधी माजरा, बड्डी-नालागड रोड, जिल्हा सोलन. एचपी १७३२०५. अी. विनोद जगदीश अग्रवाल १- संकल्प विल्डिंग, पुष्पा बाग रोड ॥, मालाड (पू), मुंबई-४०००९७ कु. अंशिका विनोद अग्रवाल ए/१५०१, ओबेरॉय स्काय गार्डन सीएचएस लिमिटेड, ३री क्रॉस लेन, लोखंडवाला, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३ मे. टीव्हीसी सक्तय शॉप लिमिटेड टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००९७	भे. टीव्हीएस लाइफ सायन्स लिमिटेड (कर्जदार) ए) टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००१७ श्री. शिका के स्वाप्त के स्वप्त के स्वाप्त के स्वाप्	भे. टीव्हीस् लाइफ सायन्स लिमिटेड (कर्जदार) ए) टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००९७ थे. देविहास लेड सकत्य गार्डन सीएचएस लिमिटेड, इसे कॉस लेन, लोखंडवाला, अंधरी पश्चिम, मुंबई ४०००५२ से. टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००९५३ से. टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००९५७ से. टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००९७	असल्यास ज्ञात बोजा में. टीव्हीएस लाइफ सायन्स लिमिटेड (कर्जदार) ए) टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००१७ वी) गाव मानकापूर, लोधी माजरा, बड्डी-नालाणड रोड, जिल्हा सोलन, एचणी १७३२०५. वी) गाव मानकापूर, लोधी माजरा, बड्डी-नालाणड रोड, जिल्हा सोलन, एचणी १७३२०५. विमोद जगदीश अग्रवाल १ संकल्प बिल्डिंग, पुण्या बाग रोड ॥, मालाड (पू), मुंबई-४०००१७ चु. अशिका विनोद अग्रवाल ए/१५०१, ओबेरॉब स्काय गार्डन सीएचएस लिमिटेड, शेरी क्रांस लेन, लोखंडवाला, अधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३ से. टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई-४०००१७	असल्यास ज्ञात बोजा श्रेत विहिंग सामामीची बेळ हो बोली जमा करण्याची केळ हो बोली जमा करण्याची हो बोली जम करण्याची हो बोली जमा करण्याची हो बोली हो बोली जमा करण्याची हो बोली जमा करण्याची हो हो बोली जमा करण्याची हो हो बोली हो हो हो हो हो हो है हो हो हो है	असल्यास ज्ञात बोजा भे. टीव्हीस्स लाइफ सायन्स लिमिटेड (कर्जवरा) ए.) टीव्हीसी लाईफ सायन्स लिमिटेड (कर्जवरा) ए.) टीव्हीसी हाऊस, खडवाला सेंटर, दूफतरी रोड, मालाड (पू.), मुंबई-४०००९५ केएव. टी. हिमाचल प्रदेश १९३२११ च्या क्षेत्रात प्रमाणकपूर, एव. बी. इ. १४,०५,२०२३ आणि १७३,०० वा. वर्ण १०३,०० व्य. वर्ण १०३,०० व्य. वर्ण १०३,०० व्य. वर्ण १०३,०० वर. वर्ण १०३,०० व्य. वर्ण १०३,०० व्य. वर्ण १०३,०० वर. वर्ण १०३,०० वर. वर्ण

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://bob.auctiontiger.net/EPROC/ मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. संभाव्य बोलीदार फोन क्र. ०२२-४३६८३८०६/८०३ मोबाईल क्र. ०९९३०३३२६८६ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात

प्राधिकृत अधिकारी

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

३रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदी मर्झबान स्ट्रीट, बल्लार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. दूर. : (०२२) २२६५ ११२८/२९, ई-मेल : cb6289@canarabank.c

विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीसह सहवाचत सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री

ू सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, कॅनरा बँकच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी ज्यांचा कब्जा घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खालील स्थावर मिळकती, **मे. इन्नोव्हा फॅबटेक्स** येथे गाळा क्र. बी३ आणि बी४, हाऊस क्र. ११५९, खांभा रोड, मिठपाडा, केडिआ कंपाऊंड, शेलार भिवंडी, मुंबई - ४२१ ३०२ प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे संचालक/ हमीदार १) श्री. सुनिल कुकरेजा, २) श्रीम. लिसा कुकरेजा, ३) श्री. निमेश नवनीतराय शाह, ४) श्रीम. किरण निमेश शाह, ५) श्री. अनिल राधाकृष्ण कुकरेजा यांच्याकडून कॅनरा बँक, एआरएम-॥ शाखेला रु. ६,४४,४४,४३४.०८/- (३०.०६.२०२२ रोजीस अधिक पुढील व्याज आणि त्यावरील प्रभार) च्या वसुलीसाठी **१०.०४.२०२३** रोजी **'जसे आहे जेथे आहे** जसे आहे जे आहे' तत्त्वाने विकल्या जातील. मिळकतीचे वर्णन राखीव किंमत इसारा अनामत

			,	
क्र.		(रु. यात)	रक्कम (रु. यात)	
۶.	श्री. अनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे कांभा रोड, मिठपाडा, केडीया कंपाऊंड, गाव शेलार, ता. भिवंडी, जिं. ठाणे, मुंबई-४२१ ३०२ येथे स्थित हि. क्र. ११५९ येथे तळ मजला गाळा क्र. बी-१ आणि बी-२ सह फॅक्टरी जमीन आणि इमारत धारक सर्ल्हे क्र. २२/५, २६/२, २८/३/२ मोज. प्लॉट क्षेत्र ४०० चौ. यार्ड किंवा ३४४.४४ चौ. मीटर्स. प्रत्यक्ष कब्जा	रु. ६३,००,०००	रु. ६,३०,०००	
٦.	श्री. अनिल राधाकृष्णन कुकरेजा यांच्या नावे कांभा रोड, मिठपाडा, केडीया कंपाऊंड, गाव शेलार, ता. भिवंडी, जि. ठाणे, मुंबई-४२१ ३०२ येथे स्थित हि. क्र. ११५९ येथे तळ मजला गाळा क्र. बी-१ आणि बी-२ सह सर्व्हे क्र. २३/५, २६/२, २८/३/२ त्यामध्ये उपलब्ध जंगमगहाण प्लान्ट आणि मशिनरी आणि प्लॉट क्षेत्र ४०० चौ. यार्ड किंवा ३४४.४४ चौ. मीटर्स यासह प्रत्यक्ष कब्जा	रु. १,०२,००,०००	₹. १०,२०,०००	
₩.	श्री. सुनिल राधाकृष्णन कुकरेजा आणि सौ. लिसा सुनिल कुकरेजा यांच्या नावे पलॅट क्र. ४०३, ४ था मजला, ''हामोंनी'' मधील ''हायलॅंड रेसिडेन्सी 'बी' सीएचएस. लि.'' अशा ज्ञात इमारत क्र. ११ मधील बाळकुम रोड, यशस्वी नगर, ढोकली, कोलशेत, ठाणे (पश्चिम)-४०० ०६०७ चटई क्षेत्र ६९८ ची. पू. सह प्रत्यक्ष कब्जा	रु. ९२,८२,०००	₹. ९,२८,२००	

इसारा अनामत रक्कम ३०.०६.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी **सायं. ५.००** पर्यंत जमा करावी इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास ३०.०६.२०२३ रोजीस किंवा पूर्वी **सायं. ५.००** पर्यंत सादर करावेत. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख ३०.०६.२०२३ रोजीस सायं. ५.०० वा. प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख २६.०६.२०२३ विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई-ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा श्री. परितोष कुमार, मुख्य व्यवस्थापक , कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (मो. क्र. ८८२८३२८२९७) किंवा श्री. सुमित कुमार, व्यवस्थापक (मो. क्र. ९३४५३३२३२३) इमेल आयडी : cb6289@canarabank.con . येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. किंवा सेवा पुरवठादार **मे. सी १** इंडिया प्रा. लि., उद्योग विहार, फेझ-२, गल्फ पेट्रोकेम इमारत, इमारत क्र. ३०१, गुरगाव हरियाणा, पिन : १२२०१५, (संपर्क क्र. +९११२४४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४, support@bankeauctions.com: hareesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा.

दिनांक: १६.०६.२०२३ प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-II शाखा

जाहीर सूचना

द कुर्ला नागरी सहकारी बँक लि; हे प्लॉट क्र. ३२३, टीपीएस ३ लोकमान्य विद्या मंदिर हाय स्कुलसमोर, भंडार गल्ली, माहीम, मुंबई – ४०० ०१६ धारक जमिनीवर बांधकामित **कमर्शियल** युनिट क्र. जी/१, मापलवाडी रेसिडेंट्स को-ऑप. हाऊ. सोसा. लि. चे गहाणदार आहेत. सदर . मिळकत ही बँकेकडे गहाण आहे. **श्रीम. प्रतिभा विजय कीर** ह्या सोसायटीच्या सदस्य आहेत. सोसायटीने ३६ पासून ते ४० (५) शेअर्सच्या क्र. एम.आर.सी. ०८ धारक शेअर प्रमाणपत्र जारी केले आहे. मूळ शेअर प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीसाठी अर्ज केला आहे

सोसायटी याद्वारे प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीसाठी दावेदार/आक्षेपक किंवा आक्षेप घेणारे गांच्याकडून प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारीकरिता दाने आणि आक्षेप त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुरक पुराव्यांसह सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सचिवांकडे मागवीत आहोत. जर वरील उल्लेखित कालावधीत दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर सोसायटीच्या उपविधीत दिलेल्या तरतुर्दीतर्गत प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीला कोणतेही दावो/आक्षेप प्राप्त झाले तर सोसायटीच्या उपविधीत दिलेल्या तरतृदींतर्गत सोसायटी त्यासह व्यवहार करेल.

मापलवाडी रेसिडेंटस को-ऑप. हाऊ. सोसा. लि दि. १६ जून, २०२३ च्या करिता आणि वतीने (सन्माननीय सचिव) ठिकाण : मुंबई

OSBI

स्टेट बँक ऑफ इंडिया

प्रादेशिक बिझनेस कार्यालय बोरीवली मंगेश अपार्टमेंट पहिला मजला, एस.व्ही. पटेल रोड, गोकुळ रेस्टॉरंट वर, बोरिवली पश्चिम मुंबई - ४०००९२

सोने लिलाव सूचना

कर्जदारांना, विशिष्ट आणि सर्वसाधारण जनतेला, याद्वारे सूचित केले जाते की, सोन्याच्या दागिन्यांच सार्वजनिक लिलाव खालील शाखांमध्ये खाली नमुद केलेल्या तारखांना आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे सदर लिलाव चकलेल्या ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांचा आहे ज्यांना नोंदणीकत पत्रांद्वारे सचित करूनही त्यांच्या कर्जाची रक्कम भरण्यात अपयश आले आहे. स्थळ किंवा तारखेतील बँदल (असल्यास) लिलाव केंद्रावर प्रदर्शित केला जाईल. लिलाव केंद्रात तपशील प्रदर्शित केल्यानंतर लिलाव न झालेल्या वस्तूंचा पुढील कामकाजाच्या दिवसांमध्ये लिलाव केला जाईल. दि. २६.०६.२०२३ ते ३०.०६.२०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खालील शाखांमध्ये लिलाव केले जातील.

१) मालाड पश्चिम : चिंचोली फाटक जवळ, एसव्ही रोड, मालाड (पश्चिम) - ८६००९०४९५२. २) कांदिवली पश्चिम : लक्ष्मी प्रभ भवन, शांतीलाल मोदी रोड, भाटिया नगर, कांदिवली पश्चिम ९९२०५७७४८४. ३) मालाड पूर्व : ५/६/७, खंडेलवाल हाऊस, पोद्दार रोड, मालाड (पूर्व) ९८३३८३५२३४. ४) दहिसर पूर्व : ऑर्किड प्लाझा, रामकुवर ठाकूर रोड, दहिसर पूर्व-९८२०८७१००९. ५) बोरिवली पूर्व : राज हिल टॉवर्स, १ला मजला, राय डोंगरी, कार्टर रोड क्रमांक ५ बोरिवली पूर्व-९९८७०१५६८५. **६) एव्हरशाईन नगर :** मातृ छाया बिल्डीग, एव्हरशाईन नगर, ऑफ लिंक रोड, मालाड पश्चिम - ८८७९९८३६२२. ७) शंकर गल्ली : युनिट क्रमांक १/१६, तळमजला, सांजर एन्क्लेव्ह, एसव्ही रोड, कांदिवली (पश्चिम). ८) कुरार : शाह ट्रेड सेंटर, ग्रॅ फ्लोअर, राणी सती मार्ग, मालाड पूर्व, - ९९८७९८४९०८. **९) कांदिवली पूर्व :** शॉप क्रमांक १ ते ५, अनिता एकॉर्ड बिल्डिंग, लोखंडवाला टाउनिशप, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व-७७३८०३१९७०, १०) चंदावरकर लेनः व्हिक्टोरी पार्क, शॉप क्र. १,२,३, चंदावरकर लेन, बोरिवली पश्चिम-९९६७६५८१८३. ११) हिंदुस्थान नाका: रॉक एन्क्लेव्ह, हिंदुस्थान नाक्याच्या पुढे, जॉय आईस्क्रीम समोर, कांदिवली पश्चिम ९५४५५१७७६२. <mark>१२) गोराई</mark> : दुकान क्रमांक २,३,४ , आणि ८, गोराई शिव सीएचएस प्लॉट क्रमांक ७२, आरएससी ४८, पेप्सी गार्डन समोर, बोरिवली पश्चिम ९३२१२८०४४५. **१३) ठाकूर गाव:** गोकुळ रेसिडेन्सी, दुकान क्रमांक २६ ते ३१, ठाकूर गाव, कांदिवली पूर्व-७६०००६३६८७. **१४) दहिसर पश्चिम:** दुकान क्रमांक १ ते ५, तळमजला, गुरुकुल सीएचएस लिमिटेड, जे एस रोड, दहिसर पश्चिम ७००४३२१८६. **१५) आय सी कॉलनी:** वेस्ट पार्क सीएचएसएल, होली क्रॉस रोड, आयसी कॉलनी, बोरिवली पश्चिम- ७५५८५९५६७२. **१६) रस्ता :** दुकान क्रमांक ४२९, जस्मिन को ऑप. हाऊ. सोसायटी, ९० फूट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व-९७४०३५४४५५. १७) एम जी रोड बोरिवली हरी ओम प्लोझा, शॉप नंबर २ आणि ३, एम जी रोड, नॅशनल पार्क समोर, बोरिवली पूर्व-४७७३२७५४८२. **१८) नॅन्सी कॉलनी :** युनिट क्रमांक २६ ए, बी, सी, डी एच विंगमध्ये, आदिनाथ टॉवर, नॅन्सी कॉलनी, बोरिवली पूर्व- ९१६८०६५९३६. **१९) संत भवन मारवा रोड :** संत भवन नगर, ालाड जिमखाना- ७६००६८४६४४. **२०) चिकूवाडी:** १६-१९, प्रणाम सीएचएस, चिकुवाडी, बोरिवली प.-८४२५८५११८५. **२१) सहकार ग्राम कांदिवली पूर्व**ः दुकान नं. २, कल्पतरू अव्हेन्यू, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) - ९६२३५८२४३६. २२) ठाकूर **कॉम्प्लेक्स कांदिवली** : तिरुपती टॉवर, ठाकूर कॉम्प्लेक्स, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, कांदिवली पूर्व - ९५९४९६८१७०. २**३) एसव्हीपी रोड** बोरपट्टा, पश्चिम, अँडवाली, ९०५१६२७९२७. २४) एम जी रोड कांदिवली : एफ - विंग आनंद सागर ॲप, आनंद नगर, एमजी आरडी, कांदिवली पश्चिम - ९८३३६३४३८६. **२५) मढ एअरफोर्स :** बिल्डिंग पी १८० एअर फोर्स स्टेशन मढ, मालाड पश्चिम - ९६१९०१८५४०. **२६) गणेश नगर** प्लॉट नंबर ११ एबी, सरकारी औद्योगिक वसाहत, कांदिवली (पश्चिम) - ९४१३३०८८१८. २७**) ए१ ओम सदन कीस** कॉम्प्लेक्स : अ-१ ओम सदन, एसव्ही रोड, प्लॅट फॉर्म नंबर १ जवळ, बोरिवली पश्चिम

प्राधिकत अधिकारी स्टेट बँक ऑफ इंडिया साठी

वसुली अधिकाऱ्यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३), १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर - ३० ए, वाशी, नवी मुंबई - ४००७०३

विक्रीची उद्घोषणा: स्थावर मिळकत

लिलाव विक्रीची तारीख

रिकव्हरी ऑफ डेब्टस् ड्यु टू बँक ॲण्ड फायनान्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा युनियन बँक ऑफ इंडिया विरुध्द शोभा पंढरीनाथ शेळके

शोभा पंढरीनाथ शेळके.

आरसी क्र. ५२/२०२१

फ्लॅट क्र. १४, अण्णासाहेब अपार्टमेंट, सपना थिएटर जवळ, सिडको, नाशिक-४२२२०९

फॉईल सादर करावी. त्यानंतर जमा केलेली इअर लिलावात सहभागासाठी पात्र समजली जाणार नाही.

ज्याअर्थी सन्माननीय पीठासिन अधिकारी**, कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)** यांनी संयुक्त आणि वेगवेगळे प्रक कडून व्याज आणि व्याज आणि ह. ४४०००.०० (रुपये चव्वेचाळीस हजार मात्र) च्या खर्चासह ह. १६४५७५५.०० (रुपये सोळा लाख पंचेचाळीस हजार सातशे पं<mark>चावण्ण मात्र)</mark> च्य रकमेच्या वसुलीसाठी <mark>ओए/१२१६/२०१८ मध्ये वसुली प्रमाणपत्र क्र. आरसी/५२/२०२१</mark> काढले आणि तुम्ही प्रक यांनी प्रमाणपत्र धारक बँक/वित्तीय संस्थेला थकबाकी चुकती करण्यास कसूर केली. आणि ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली प्रमाणपत्र कर्जदारांची गहाण/जम केलेली मिळकत विकण्याचे आदेश दिले. सूचना याद्वारे देण्यात येते की जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास सदर मिळकत लिलावाने २१/०७/२०२३ <mark>रोजी दु. १.०० ते दु. ०२.००</mark> दरम्यान विकण्यात येईल आणि बोली **वेबसाईट: http://www.bankeauctions.com** मार्फर ऑनलाईन/ऑफलाईन मार्फत लिलावामार्फत करण्यात येईल. लिलाव सेवा पुरवठादारांकरिता प्राधिकृत संपर्क व्यक्तीचा तपशिल आहे, **नाव : सी१ इंडिया प्रा**. लि., मोबाईल क्र. ९५९४५९७५५, ईमेल : support@bankeauction.com. लिलाव सेवा पुरवठादाराकरिता प्राधिकृत बँक अधिकाऱ्यांच तपशिल आहे नाव : श्री. सुधिर कडोबा वाले, मोबाईल क्रं. ९१३०९०६६८३, ई-मेल : ubin0550434@unionbankofindia.com, युनियन बँक <mark>ऑफ इंडियाचे अधिकारी.</mark> खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्रतिवादी/प्रक च्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित दायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्ट केले आहेत. परिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचांमधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर, मिळकतीच्या एखाद्या हिरश्याच्या विक्रीतून रोकड झालेल्या रकमेतून देणे भागले तर, उर्वरित बाबतीत विक्री ताबडतोब थांबवली जाईल. जर विक्री घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जमा केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज+ व+खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले तर ती विक्री देखील थांबविण्यात येईल. विक्रीसाठी सर्वसामान्य जनतेला एकतर व्यक्तीशः किंवा प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत आमंत्रित करण्यात येत अहे. विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्या मिळकतीसाठी बोली, संपादन किंवा कोणतेही हितसबंध संपादित करू शकणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम १९६१ च्या दसऱ्या परिशिष्टात विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शर्तींच्या अधीन होईल. I. जोडलेल्या परिशिष्टांत विनिर्दिष्टीत केलेले तपशीर म्नस्वाक्षरीकाराच्य सर्वात्तम समजुतीप्रमाणे कळवले आहेत परत्, उदघोषणेतील कोणत्याही त्रृटी, गैरविधाने किवा उणिवासाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्या बांधील नसतील. ॥. जिच्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत परिशिष्टांत दिली आहे. ॥. किती रकमेने बोली वाढवायची ती नमूद केली आहे बोली लावलेली रक्कम किंवा बोलीदार याबद्दल कोणताही विवाद उद्भवल्यास तो संच पुन्हा लिलावात ठेवला जाईल किंवा रद केला जाईल. IV. सर्वोच्च बोलीदाराल कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून तेव्हाच घोषित केले जाईल जर तो/ती/ते बोलीसाठी पात्र असतील तसेच त्याने/तीने/त्यांनी लावलेल बोलीची रक्कम राखीव किंमती पेक्षा कमीन नसेल. देऊ केलेली रक्कम पुरेशी नसल्याने स्विकारण्यासारखी नसल्याचे सरळ सरळ दिसत असल्यास सर्वोच्च बोली स्विकारण्यास नकार देण्याच स्वेच्छानिर्णय निम्नस्वाक्षरीकार घेऊ शकतात. V. प्रत्येक इच्छक बोलीटारांनी इसारा अनामत रक्कम (इअर) चे प्रदान **वसली अधिकारी. कर्ज वसले** न्या<mark>याधिकरण, मुंबई (डीआरटी ३)</mark> च्या नावातील डीडी/पे ऑर्डर द्वारा करावे जे आरओ/कोर्ट ऑक्शनर<mark>, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३</mark>) यांच्याकडे जमा करावे किंवा ऑनलाईन पद्धतीने आरटीजीएस/एनईएफटी मार्फत/थेट खाते क्र. १०४३०१०००२२९४५, बँक ऑफ बडोदा च्या नावात **आयएफएससी कोड क्र. BARB0VASHIX** मध्ये जमा करावी व मिळकतीचे तपशिलासह, पॅन कार्ड ची प्रत, पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा, ईमेल आयडी मोबाईल क्र. आणि कंपनी असल्यास कंपनीचे ॲटर्नी/प्रतिनिधीत्वास संमती देणारे अन्य कोणतेही दस्तावेज जमा करावेत व असे जमा करण्याची पावती/काऊंटः

Г	इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) राखीव किंमत आणि बोली वाढीची रक्कम खालीलप्रमाणे निश्चित केलेली आहे :							
	अ. क्र.	मिळकतीचे तपशील	इसारा रक्कम (रु.त)	राखीव किंमत (रु.त)	बोली वाढीची रक्कम च्या पटीत (रु.त)			
ľ	१	कोकणगाव ची गाव हद्द, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील संच क्र. १, गट क्र. ९०(भाग), १ एच १४०००० १ २ आर	१४००००	१४००००	२५०००			
	२	कोकणगाव ची गाव हद्द, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील संच क्र. २, गट क्र. ३५९(भाग), ०एच २ आर	२५०००	२५००००	२५०००			
	ş	कोकणगाव ची गाव हद्द, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील संच क्र. ३, गट क्र. ३६०(भाग), ०एच ३ आर, ४०००	8000	३७५००	4000			

नियत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त होणारी इ.अ.र. फेटाळली जाईल आणि इ.अ.र. पोटी प्रदान केलेली रक्कम ई-लिलाव प्रपत्रात त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार परत केली जाईल. बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी जार केलेली वैध डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र असले पाहिजे. बोलीमध्ये त्याला/तिला भाग घेणे शक्य व्हावे म्हणून सदर डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र, ॲक्टीव्ह जीमेल आयडी व इंटरनेट कनेक्शनसह कॉम्प्युटर टर्मिनल/सिस्टीम मिळवण्याची जबाबदारी बोलीदारांची असेल. ऑनलाईन बोलीच्या वेळेत डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र आणि कनेक्टीव्हीटी संबंधातील कोणत्याही समस्या बोलीदारांनी सोडवायच्या आहेत आणि ह्या बाबतीत कोणतेही दावे विचारांत घेतले जाणार नाहीत. लिलावाच्या दिलेल्या वेळेच्या शेवटच्य मिनिटात बोली वाहवल्याम अन्य बोलीदारांना त्यांच्य बोली वाहवणे शक्य व्हावे म्हणन ५ मिनिटांच्या अतिरक्त वेळेने लिलावाची वेळ वाहवली जाईल आणि अशा वाढीव ५ मिनिटांच्या वेळेत कोणतीही वाढ केली नाही तर लिलाव प्रक्रिया समाप्त होईल. जंगम/स्थावर मिळकतीच्या बाबतीत प्रत्येक संचाची किंमत विक्रीच्या वेळेस किंवा विक्री करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निर्देशांनुसार त्यानंतर लगेच प्रदान करावी, आणि प्रदानात कसुर केल्यास मिळकत पुन्हा विक्रीसाठी लेलावासाठी ठेवली जाईल. यशस्वी बोलीदारांना विक्रीची २५% किंमत इ.अ.र. समायोजित करून विक्री निश्चित झाल्याच्या पुढील दिवसापर्यंत वरील तपशिलानुसार सदर खात्यात/डिमांड ड्राफ्ट/बँकर चेक/पे ऑर्डर ने प्रदान करावी लागेल. जर पुढील दिवस सुट्टी किंवा रविवार असेल तर त्या पुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल. खरेदीदारांनी विक्रीची उर्वरित ७५% रक्कम विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रदान करावी आणि १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सड़ी असेल तर वरील विहित स्वरुपात १५ व्या दिवसानंतरच्या पहिल्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल वरील व्यतिरिक्त खरेदीदारांना वसुली अधिकारी, <mark>कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआस्टी ३) यांच्याकडे रु. १,०००/ पर्यंत २% दराने आणि रु.</mark> १,०००/- च्या सदर रकमेपेक्षा जास्त असल्यास १% दराने पाऊंडेज फी डीडी द्वारा रजिस्ट्रार, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआस्टी ३) च्या नावे जमा करावी लागेल. विहित मुदतीत प्रदानात कसुर केल्यास, विक्रीचे खर्च भागवून, जमा केलेली रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जह केली जाईल आणि कसुरवार खरेदीदारांना मिळकतीवरील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्याच्या कोणत्याही हिश्श्यावर कोणतेही हक्क सोडावे लागतील. विक्रीची नव्याने उद्योषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. उच्चतम बोलीदारांचा वसली अधिकारी, कर्ज वसली न्यायाधिकरण. मुंबई (डीआरटी ३) यांनी विक्रीस संमती दिल्या खेरीज सर्वोच्च बोलीदारांना मिळकतीवर कोणतेही अधिकार/हक्क नसतील. अयशस्वी बोलीदारांनी जमा केलेली इ.अ.र. ची रक्कम, ऑनलाईन पद्धतीने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीने व डीडी/बीसी/पे ऑर्डरने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ती हाताने परत केली जाईल. ई-लिलाव इ.अ.र. प्रपत्रासह छाया प्रतीचा मूळ ओळख पुरावा बरोबर आणावा. इ.अ.र. रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही ई-लिलाव इ.अ.र. प्रपत्रात नमूद केलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नवात विक्री प्रमाणपत्र देण्याचे/ त्यांना समाविष्ट करण्याची कोणतीही विनंती विचारांत घेतली जाणार नाही. जर एकापेक्षा जास्त बाबी विक्रीसाठी आणल्या तर अशा मिळकतीची विक्री सोयीनुसार केली जाईल आणि विक्री सूचनेत दिल्याप्रमाणे क्रमवार करण्याचे बंधन नसेल. एनआरआय बोलीदारांनी भारतीय दतावासाकडून (एम्बसी) रितसर पृष्ठांकन केलेल्या त्यांच्या पासपोर्टची छायाप्रत जोडणे आवश्यक असेल. जंगम/स्थावर मिळकत ''जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे तत्वाने'' आणि प्रकाशन आकार, महसली व अन्य भार यांच्य अधीन होईल. निम्नस्वाक्षरीकार अवास्तव वाटल्यास कोणत्याही किंवा सर्व गोष्टी स्विकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवत आहेत किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी लिलाव पुढे ढकलू शकतात. ह्या विक्रीच्या उद्घोषणेचे तपशील वेबसाईट www.drt.gov.in वर पाहता येतील.

	मिळकतीचे परिशिष्ट:								
संच	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर केलेले					
क्र.		तिच्या हिश्श्यावर	बांधील असेल	कोणतेही दावे आणि त्यांचे					
		आकारलेला	अशा कोणत्याही	स्वरुप व मूल्य याबाबतचे					
		महसुल	भारांचे तपशील	ज्ञात तपशील					
१	कोकणगाव ची गाव हद्द, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील संच	माहित नाही	माहित नाही	माहित नाही					
	क्र. १, गट क्र. ९०(भाग), १ एच १४०००० १ २ आर								
7	कोकणगाव ची गाव हद्द, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील संच	माहित नाही	माहित नाही	माहित नाही					
	क्र. १, गट क्र. ९०(भाग), १ एच १४०००० १ २ आर								
3	कोकणगाव ची गाव हद्द, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथील संच	माहित नाही	माहित नाही	माहित नाही					
	क्र. १, गट क्र. ९०(भाग), १ एच १४०००० १ २ आर								

टीप : निरिक्षणाची तारीख १७/०७/२०२३ रोजी स. ११.०० ते दु. ४ दरम्यान, बोली प्राप्त करण्याची अंतिम तारीख १९/०७/२०२३ रोजी दु. ४.३० पर्यंत. विक्रीच्या तारखेस थकबाकी आहे रु. २४,६८,२८७/- (अंदाजे) माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर ०७/०६/२०२३ रोजी दिले.



सही/-(दीपा सुब्रमनियम) वसुली अधिकारी-। कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी -३)

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कृळविण्यात येते की, गांव मौजे -विरार, ता. वसई, जि. पालघर, स.नं. २८५, प्लॉट न १०/१६, हया मिळकतीवरील श्री, चंद्रलोक को . ऑप. हैं).सो.लि. हया इमारतीतील सदनिका क्र. ९ दुसरा मजला, क्षेत्र २५६ चौ.फूट कारपे (असेसमेंट उताऱ्यनुसार) हि मिळकत श्री. विनोद रमणलाल देसाई हयांनी दिनांक २७/०३/१९९८ रोजीचे नोंदणीकृत करारानाम्याने खरेदी केलेली असून, सदर सदिनिका त्यांचे एकमेव मालकी व कब्जेवहिवटिची आहे. सदर सदनिका श्री. विनोद रमणलाल देसाई हयांनी आमचे अशिल हयांस विक्री केलेली आहे. सदर मिळकत अगदी निर्वीवाद बोजाविरहित आहे किंवा नाही य परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्या अशिलांर्न भामच्याकडे सोपविले आहे. तरी सदर सदनिक मिळकती संबंधाने कोणाही व्यक्ती अथवा स्थेकडे त्यांचे हितसंबंधाच्या दृष्टीने खरेदी-विक्री, साठेखत, कुळमुख्यत्यारपत्र, अदलाबदल् हक्कसोड, गहाण, दान, बक्षीसपत्र, करारनाम समझोता करार किंवा इतर कोणत्याहीप्रकारे स्तांतरणाच्या दृष्टीने विधिग्राहय ठरेल असा लेर्ख हरकत् घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी . सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून १४ दिवसांच्या आत लेखी, कायदेशिर पुराव्यांसकट आपली हरकत आमचे कार्यालय ऑफिस नं. २, सुप्रिम बिल्डींग डांगे टॉवरच्या मागे फ्लायओव्हर बिज जवळ. नालासोपारा (प.), ४०१ २०३, येथे सादर करावी. अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत, हक्क असल्यास तो सोडून देण्यात आल आहे, असे समजून सदर मिळकत अगदी निर्वीवाद बोजाविरहित आहे, असा दाखला (Clear Title Certificate) देण्यात येईल व सदरचा व्यवहार पूर्ण करणेत येईल, हि नोंद

रिना सुनिल रॉड्रीग्ज दिनांक: १७/०६/२०२३ **(वकील उच्च न्यायालय)**

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की मी फ्लॅट क्र. बी-५०५, ५ वा मजला, अक्षय अपार्टमेंट, युनियन बँक जवळ, सी एस कॉम्प्लेक्स. रोड क्र. ५. दहिसर (पूर्व), मुंबई ४०००६८ मोजमाप ६२१ चौ.फु. चटई क्षेत्र (यापुढे ''सदर परिसर' म्हणून संदर्भित) साठी श्रीम. आशा डधवाल आणि श्री. संदीप सिंग डधवाल यांचे नामाधिकार तपासत आहेत. .

दिनांक २८ नोव्हेंबर १९९३ च्या मळ करारनुसार, मयत श्री. बी. डी. डधवाल आणि श्रीम. अशा डधवाल हे प्रत्येकी ५०% शेअर धारक फ्लॅटचे मालक आहेत सोसायटीने श्री बी डी डधवाल यांचे एकमेव नावाने शेअर प्रमाणपत्र जारी केले. मयत सदस्य श्री. बी.डी. डधवाल त्यांच्या मुलगा श्री. संदीप सिंह डधवाल याच्या बाजूने नामनिर्देशन केली होती. म्हणन २०२१ मध्ये सोसायटीचे शेअर प्रमाणपत्र आणि सोसायटीचे सदस्यत्व श्री. संदीप सिंह डधवाल यांच्या नावाने हस्तांतार करण्यात आले. आता श्रीम. अशा डधवाल आणि श्री. संदीप सिंह डधवाल सदर फ्लॅट विकण्याचा विचार करत आहेत. कोणही व्यक्तीस सदर परिसराच्या संदर्भात

विक्री, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, वारसा, गहाण, देवाणघेवाण, भेट, ट्रस्ट, भाडेकरू, ताबा, सुविधाधिकार, भोगवटा हक किंवा अन्यकाही कसाहीच्या मार्गे कोणताही दावा किंवा आक्षेप असलेल्या त्यांनी ह्या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ८ (आठ) दिवसांच्या आत सदर दावा किंवा आक्षेप, जर असेल तर, निम्नस्वाक्षरीकारांना कळवावे कसूर केल्यास सदर परिसरासाठी सर्व हक्क कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा बोजा पासून मुक्त असल्याचे मानले जातील आणि सदर विचारात घेतला जाणार नाही आणि सदर सोडून दिल्याचे मानले जाईल आणि सदर परिसराच्या संदर्भात व्यवहार कोणत्याही संदर्भाशिवाय पूर्ण केला जाईल.

ॲड. उदय मालशेटरी २२, इंद्रप्रसाद, टीचर्स कॉलनी जवळ, वांद्रे-पूर्व, मुंबई-४०००५१ दूरध्वनी. : ९८२१५०५५८५ तारीख: १७ जून, २०२३